



10th November, 2021

Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 501301

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Symbol: TATAINVEST

Dear Sir/Madam

Sub: Submission of Newspaper publication of Results for the quarter / half year ended 30th September, 2021.

In terms of Regulation 30 read with Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we submit herewith a copy of the advertisement of Results for the quarter and half year ended 30th September, 2021, as published in the newspapers BUSINESS STANDARD – NAVSHAKTI on 10th November, 2021.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,
TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

**(MANOJ KUMAR C V)
CHIEF FINANCIAL OFFICER
COMPANY SECRETARY**

Encl: as above

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 e-mail ticl@tata .com
website www.tatainvestment.com CIN L67200MH1937PLC002622

 ३ आय इन्फोटेक लिमिटेड (सीएस७३१२०एमाय१९९३पीएलसी७४४१११) नोंबरीकृत कार्यालय: टीडार क्र. ५, इटर्नलमन इन्फोटेक पार्क, बाराही स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई - ४०० ७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.क्र.: ०२२ - ७१२४८००० ई-मेल: investors@3i-infotech.com वेबसाइट: www.3i-infotech.com				
३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या हिमाहीकरिताच्या एकत्रित असेल्योपरिहित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (र. साधान, ईपीएस मर्यादा)				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२१ (असेल्योपरिहित)	३०.०९.२०२० (असेल्योपरिहित - पुनःमूल्य)	३१.०३.२०२१ (सेल्योपरिहित)
१.	परिचालनातून महसूल	₹ ७,७१०	₹ ५,२०८	₹ ०,८८२
२.	कालावधीकरिता निव्वळ नका / (नोटा) (प्राधान्य भागभांडवला वरील आयएसडी एक्स १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभाव (प्रतिकात्मक) वाढला व विदेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज) व व्याजमुक्त कर्ज व करपट्टी)	(₹ १,२२३)	₹ ०,६९१	₹ ०,५१३
३.	कालावधीकरिता निव्वळ नका / (नोटा) (प्राधान्य भागभांडवला वरील आयएसडी एक्स १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभाव विचारात घेतल्यानंतर, विदेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज) व व्याजमुक्त कर्ज व करपट्टी)	(₹ २,२२०)	₹ ८,८७४	₹ ४९,४२२
४.	करपत्रात कालावधीकरिता निव्वळ नका / (नोटा) (अवधादात्मक उत्पन्न व खंडित परिचालनाच्या समावेश)	(₹ ३,३०९)	₹ ५,६३१	₹ ३९,११६
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारणक उत्पन्न (करपत्रात कालावधीकरिताचा नका / नोटा व करपत्रात अन्य सर्वसाधारणक उत्पन्न समाविष्ट)	(₹ ३,३०२)	₹ २,८६६	₹ ३८,७९९
६.	प्रदातित्त समभाण भांडवल			₹ ६,६९,६६५
७.	राखीव (अन्य समभाण) (पुनर्मूल्यांकन राखीव वाढला) गत वर्षीच्यालेखापरीक्षित ताळेदेवामध्ये दाखविल्यानुसार			(₹ १,३३,१५७)
८.	मूलभूत व सीसीकृत उत्पन्न प्रति शेअर (₹. १०/- प्रत्येकीचे) अर्खांडित परिचालनाकरिता	(₹. ४३३)	(०.८०८)	₹. ९५४
	मूलभूत व सीसीकृत ईपीएस (₹. १०/- प्रत्येकीचे) खंडित परिचालनाकरिता	-	₹. ७५५	८.२५
	मूलभूत व सीसीकृत ईपीएस (वित्तीय कर्जावरील व्याजव्याजा (प्रतिकात्मक) अतिरिक्त प्रभाव वाढला कालावधीकरिताच्या नकायवरील)	(₹. ३२७)	(०.०८८)	₹ ८.८३
३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या हिमाहीकरिताच्या स्थायी असेल्योपरिहित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (र. साधान, ईपीएस मर्यादा)				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२१ (असेल्योपरिहित)	३०.०९.२०२० (असेल्योपरिहित - पुनःमूल्य)	३१.०३.२०२१ (सेल्योपरिहित)
१.	परिचालनातून महसूल	₹ ५,८६३	₹ ५,५५७	₹ ०,७७७
२.	कालावधीकरिता निव्वळ नका / (नोटा) (प्राधान्य भागभांडवला वरील आयएसडी एक्स १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभाव विचारात घेतल्यानंतर, विदेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज) व व्याजमुक्त कर्ज व करपट्टी)	(₹ १,२४२)	₹ ४,४००	₹ २,४५६
३.	करपत्रात कालावधीकरिता निव्वळ नका / (नोटा) (अवधादात्मक उत्पन्न व खंडित परिचालनाच्या समावेश)	(₹ १,२४२)	₹ २,४०४	₹ २,४०४
टीप: वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये केंद्रित करतल्यानंतर आलेल्या आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या हिमाहीकरिताच्या एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्राकट्याचा सारांश आहे. एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण प्राकट्य स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट (www.nseindia.com) / www.bseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाइट (www.3i-infotech.com) वरील उपलब्ध आहे.				
संचालक मंडळाच्या आदेशान्वये ३ आय इन्फोटेक लिमिटेडकरिता नवी मुंबई ०८.११.२०२१				
			सामान्य नॉन गव्यवस्थापकीय संचालक व प्लोअर तालीं	

जोडपत्र -१६
(उपविधि क्र. ३२ अनुरे)

**सोसायटीच्या
भांडवल /मिळकतीमधील मयत सह-
समासादचे**

**शेअर्स आणि हितसंबंधाच्या
हस्तांतरणासाठी दावे किंवा
हक्की मागविण्यासाठी सूचनेचे प्रथम
सूचना**

श्री. व्योमकेतव धनवंजरे (दावे) हे चाकोणी (I) सुधारिका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे समासाद सदस्य तथा प्लॉट क्र.२२३, सेक्टर ४, भाग १, रोड क्र. आण्णसी-३, चाकोणे कादिनांदी (परभिम), मुंबई-४०० ०८६, वारे आहे। सोसायटीच्या इमारतीसाठी सम क्र. डी-४५ चे धाक असून त्याचे कोठेही नामनिर्देशन न करता ०६.०५.२०२१ रोजी निघून झाले.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत समासादचे सहा शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्या सास किंवा वासदाद किंवा अरि दावाद/आक्षेपाद किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घोर्या यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीमासूर १५(पंधरा) दिवसात सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत समासादच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तारणासाठी /त्वान्चा/ तिच्या /त्वन्काच्या दाय्या/ आक्षेपाच्या पुच्छर्थी आपली कानुपीये आणि अन्य पुराव्यांच्या प्रदीप्त मागवित आले तर दिलेल्या मुदतीत तद्द्वारे /आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधितिनुसार तत्मुदतीमधील दिलेल्या मागास सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत समासादचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल, तर, सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत समासादच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधितिनुसार तत्मुदतीत त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. द तमुई डिझिट्रिक को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लि द्वारे प्राकृतिगत मोडीत उपविधिति प्राप्त सोसायटीला लागू आहे, यानी कुयाय नवी थ्यावी.

द चाकोणी (I) सुधारिका को-ऑपरेटिव्ह
हाऊसिंग **सोसायटी लि.**
च्या वेबसाई आणि कार्यालय
सहो/-
समाम. संचिका

दिनांक : मुंबई, दिनांक : ०७/११/२०२१

मुल्लर अँड फिप्स (इंडिया) लि. नोंदणी. कार्यालय : २०४, माधवा विल्डिंग, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१. द. क्र. : ०२२-२६५१११११, फॅक्स - ०२२-२६५११८६, वेबसाईट - www.mulphico.co.in, सीआयएफ क्र. : एल६३०१०एमएच१९१७पीएलसी००७८९७ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/अर्ध वर्षांकरिता अलेखापरिष्कृत (एकत्रित) वित्तीय निष्कर्षांचा उतारा रु. लाखांत							
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
		अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१११.२५	८२.३६	१२८.८२	१९३.६१	२०६.५३	४२४.५८
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबींपूर्वी)	१९.५४	१.९९	२५.९५	२१.५३	२८.१५	३८.८४
३	कालावधीसाठी करपरचात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी पश्चात)	१९.५४	१.९९	२५.९५	२१.५३	२८.१५	१७२.७०
४	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोतर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोतर) धरून)	१८.४९	१.१४	२५.५०	१९.६३	२७.१९	१६९.९६
५	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०
६	इतर इक्विटी	-	-	-	-	-	(३२८.५२)
७	प्रति भाग प्रती रु. १०/- प्रत्येकी (अवार्शिक)						
	१) मूळभूत : (रु.)	३.१३	०.३२	४.१५	३.४४	४.५०	२७.६३
	२) सौम्यिकृत : (रु.)	३.१३	०.३२	४.१५	३.४४	४.५०	२७.६३

टिप:

- ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/अर्धवर्षासाठी निष्कर्ष हे ९ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या त्यांच्या संभेत संचालक मंडळाद्वारे पुनर्विलोकित करून मंजूर झाले.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिव्हायर्समेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमधील दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/अर्धवर्षासाठी निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. सदर संपलेल्या तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ mulphico.co.in वर देखील उपलब्ध आहे.

मुल्लर अँड फिप्स (इंडिया) लि. किरता

सही/-

मिनिन दत्ताल

संचालक

डीआयएफ क्र.: ०००६२४५३

ठिकाण : मुंबई

दिनांक : ९ नोव्हेंबर, २०२१

एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नॉन. कार्यालय : एडलवैस हाऊस, सी.एस.टी. रोड, सोलवत, कलिमा, मुंबई-४०००१८.

Edelweiss
We do credit, we do protect

ई- लिताव - सांविधानिक ३० दिवसीय विक्री सूचना

सविस्तरावधानेन अंश एक निव्वन्धन कर आण फायनान्सिअल अँडर्रेड ऑफ आर्गिजिङ इन्टर एंडर, २००२ आण सविस्तरावधानेन (एफओएम) रुस, २००२ अंतर्गत ई-लितावदाव विक्री.

संवेधानात्मक आण विधेयतः कॅन्डिड आण निव्वानाव तां सूचना बाद्रो देयाव ते की, खालील मनुष्य मिळकत ही ०७.११.२०१२ रोजी स. १,१०,७८,७७०.००/- (एकूण एक कोटी दहा लाख अठराहजार हजार तांसे सत्तेवाळीय आण पेचे चार भाग) + बर्दीती कळीया वसुली पतव पुढील वचना + धोनिज खर्च + कार्यदेवता खर्च + अनुषंगीक प्रभाषाच्य वसुलीकरिता (ये आणे जेवे आणे वेपार देवता ये आणे जे आणे सहे आणे) तत्पवे निव्वानाव येणार आणे. सदर मिळकत ही त्यांनी घेतलेल्या कर्जाकरिता मे. एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे आहे. मेघा प्रकाश सुरवंशी आण की. कल्पेय आनंदे जाधव यांनी गहाण ठेवेली आणे. ताण फावकोंडे हाकसिल मनुष्य ताण मतेचो सांकेतित कच्चा आणे.

विवाह मतेचे अर्थस	व्यावहारिक किंमत आण इतर	ग्राहकांची तक्रार आण अडथळा	निराशाच्यी तक्रार आण अडथळा
होमगुपयवेक नोंदीकृत कर मतेचो बॉर्ड मेषा गोगाय, ताव्साव बोकीवरी मेचे हेंदुवांनो कळीया विवराण आण कळीयावेचो बुळवुंवांनो मतेचो भाग एक्क्याच तांनो पावळ सी.एस.ए. क्र. २१११७ च्या पॉस्टल एड्रेसवेली एक्कस रोड, एक्कस भाग, बोकीवरी पश्चिम, मुंबई ४०० ०१९ येचे स्थित असलेले आण वेवेली दलावोदा धुवन को अँग क्रासोतल लि. नवे जाण दाली मराठीमेच ४ ध्या मन्वलयव मिळकत च्या फ्लॅट क्र. ४०३, मोगामिना ३०० की.कू. नुदर खेचये च्या आण विभाग.	१. ₹ ३७,५०,०००/- (तेव्हाचो लोख पावस हजारा भाग)	१३.१२.२०१२ रोजी स. ११,७८,७७०/- (१ दिवसीय आण (६ मिनिटाव्या आणवांनो आपोआण विवतारामह)	११.११.२०१२ रोजी स. ११,००/- (३ दिवसीय आणवांनो आपोआण विवतारामह)
	हजार आण तक्रार रुक रु. १२,५३,०००/- (तेव्हाचो चोदा भाग पयलीन हजारा भाग)		

टीपः

- १) लिताव विक्री वेपारार <https://sarfaei.auctioneering.net> मगंत आनिव्वानेन काय्यत वेदेल आण फक्त वेव बोलीतय तयारी वेपार देवत, आनिव्वाना पुरताण आणि हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नव कांदा पुरताण कसेलेते आणे आणि विभाङ हुडर/एडर/एडर/आरटीडीएस मार्फत इतरता विवतार मरणा केलोते आणे ते सदर "आनिव्वान ई-लितावमेच" संस्थांनो होमपेयावती च्या राहतील.
- २) इच्छुक बोलीदारीनो लाकचारी भागः एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड,
- ३) बँकः एडर/आनिव्वान ई-लिताव, खाता क्र. ६५२९८८५१९९, सारकरी-लिताव, एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, आरएफएसएसी कोडः SBIN0001593 मेचे विभाङ हुडर/एडर/एडर/आरटीडीएस द्वारे त्यांची इतर मरणा कसेलेते आणे आवयच्य आणे.
- ४) एडर/आनिव्वान ईअर बोली पयलीन कळीया वेपारार आणि तक्रार आणे हावेचो १३.१२.२०१२
- ५) इच्छुकता तरगिस्ताव आणे आणि नसकित कळीया वेपारार <https://sarfaei.auctioneering.net> ला मेघ फा फिना की. प्रकाश पोषी मरणा फोन +९१-६३५८९६६६३/०९६१२००८४ चर संपर्क कळीया, हेल्पलाईन ईमेल आपडीः Support@auctioneering.net

मोबाईल क्र. ९०८७६०६६४१/८८०९१३२२५

दिनांकः १०.११.२०१२

सही/ - प्राधिकृत अधिकारी

एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कलिमा



Bank of India

Relationship beyond banking

माहिती शाखा

सीटीलाईट सिनेमाच्या बाजूला, गोहिल हाऊस, लेडी जमशेदजी रोड,
 माहिम, मुंबई - ४०० ०१६, टेली : ०२२ २४६४४१८८
 ईमेल : Mahim.South@bankofindia.co.in

खाते : श्री. जयप्रकाश आचार्य विलासिता आणि श्रीम. बीजा वरप्रकाश जयवत्सल

अस्थायी वस्तूंची लिलाव विक्री

बँक ऑफ इंडियाचे सरफेसी कायदा अंतर्गत जिल्हा दंडाधिकारी, ठाणे यांचे आदेशानुसार सरफेसी कायदा, २००२ च्या तरतुदी अन्वयेत खालील मिळकत म्हणजेच **दुकान क्र. ६, तळपनवाला, बिडिंगम क्र. ए/५७, गोकुळ व्हिलेज (श्री) सीएचएसएल, डॉ. शिशिर हॉस्पिटलच्या खाली, डॉन बाँको हॉस्पिटल जवळ, शांती नगर, मीरा रोड, जिल्हा ठाणे** च्या प्रत्यक्ष तावा घेताला, आणि सदर ई-लिलाव द्वारे विकला. मिळकतीच्या तावा घेताला दुकानाच्या असलेले पुढील तारण नसलेले अस्थायी वस्तूंची कोर्ट कमिशनर द्वारे वस्तुसूची बनविण्यात आला. त्यानंतर, बँकेतून पुढील तारण नसलेले अस्थायी वस्तु घेण्याकरिता वरील नमूद कर्जदारांना दिनांकीत ११.०९.२०२१ रोजीच्या एक सूचना दिली. कर्जदारांनी बँकेद्वारे निश्चित आणि उद्घोषित तारखेपर्यंत वस्तु घेण्यास कसुर केले, आणि मोठ्या परिषद करूनही सदर घेण्यास कर्जदारांवर इच्छा दिसला नाही. बँकेकडे विलावाद्वारे अस्थायी वस्तूंची विल्हेवाट करून प्राप्त १६म कर्जदारांवर खातेमध्ये जमा केलेल्याशिवाय इतर उपाय नाही.

म्हणून सूचना वाद्वारे आगे जातसे रेषात येते की, बँक “जे आहे जेथे आहे आणि जे काही आहे त्याचा” आणि “निम अवलंब” त्याचाच काटोकोषण आणि वस्तूसूची अनुसार पुढील वस्तु विकण्याकरिता वरील नमूद दुकानाप्रथे दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. एक लिलाव करणार आहे. इच्छुक खेरीददारांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी स. १०.०० ते सायं. ५.०० पर्यंत ०२-२४६४४१८८ वरील श्री. प्रमोद कुमार (शाखा व्यवस्थापक) त्यांच्या इच्छा संपन्न बनविलेला एक पत्र सूचना देउन लिलावाच्या निश्चित वेळे आगेद एक तास मुदी वस्तूसूचीच्या निरीक्षण करू शकता.

अ. क्र.	परिशल	नग
१	१८३ प्लास्टिक चुर्चुर्या आणि एक ऑफिस खुर्ची	१८४
२	कासाच्या गादी	४०
३	उशी (लाण)	२०
४	०४ स्टॅंड फॅन आणि एक सिलिंग फॅन	०५
५	गॅस स्टोव्ह	०३
६	०४ हेलोजन लाईट (लाण) आणि एक इलेक्ट्रिक हेलोजन दिवा	०५
७	इतर किरकोळ वस्तु	०७

लिलावाच्या अटी आणि शर्ती

- प्रत्यक्ष ठिकाणी बोली मागविण्यात येईल.
- सहीत वक्तव्याचा नमूद वस्तु उच्चतम बोलीदारांना त्याच ठिकाणी विकला जाईल.
- उच्चतम बोलीदारांनी त्याच ठिकाणी संपूर्ण देय करावा लागेल.
- को.कोणत्याही काढता न देता लिलाव देऊ करण्याच्या अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत.
- को.कोणत्या निर्णय आणि कामां बंधनकारा असेल.
- लिलावामार्फत विक्री करण्यात आलेली वस्तु कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जाणार नाही.

सही/-
 प्राधिकृत अधिकारी
 बँक ऑफ इंडिया
 माहिम शाखा

ठिकाण : मुंबई
 दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२१

आदित्य बिरला एंआरसी लिमिटेड

वन वर्ल्ड सेंटर, टॉवर १, ७ वा मजला, ज्युमिटर मिल कॉम्प्लेक्स ८४१, सेनापती बाघट मार्ग,
एफिनस्टर्न रोड, मुंबई - ४०००१३

ताराम मत्तेच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

निसर्गपूरिताराम अँड फिक्टर्नर अँड फावनामिस्यम असंख्य अंशक एनकोसिड ऑफ निसर्गपूरितार अँडरट अँडर. २००१
(सर्फेसी अँडर) सहवाचता निसर्गपूरितार अँडर (एनकोसिड) सर्फे, २००१ ("एनए") च्या नियम ८(६) आणि १(१) च्या
तनुटीकरिता अंतर्गत (अर्थात कडवा सर्फेसी अँडरच्या कलम १३(४))

निविदा घेण्यात आले आहे.

सर्वसाधारण जेता आणि विशेषतः कडवा सर्फेसी सर्फेसी याद्वारे देण्यात येत की, खालील बगिलेली स्थावर मिल्कट आहे एबीएआरसी-
एएसटी-००१ ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून लिखा समुक्त करिता प्राथमिक आदित्य बिरला एंआरसी लिमिटेड (एबीएआरसी) म्हणजेच ताराम
मत्तेच्याकडे गहाण/प्रभावी आहे, (जिचा कडवा एबीएआरसी च्या प्राथमिक अधिकार्यानी घेतला आहे ती सी. सुनिता निमल (कडवा)
आणि श्री. अरुण्ड निलम (सर्व कडवा) एबीएआरसीला ११.०४.२०१८ रोजी कळत रु. ११,३१,४६१/- (रुपये एकलखा लाख
वतीस हजार वारो एकलख पास) सह एकलख तारामात पुरिल याचआणि इतर खर्च/परिवर्त्याच्या वमुनीसारी १४ डिसेंबर, २०११
रोजी सह, ११.०० वा. "जे आहे जे आहे" आणि "जे काही आहे ते आहे" तलवेने <https://sarfaesi.auctiontigner.net/EPROC/> येथे होणया जाहीर लिलावने किम्यात केणार आहे.

(रु. लाखान)

सं.क्र	तपशील	राखीव किंमत	इतरांना नामाव
१.	सी. सुनिता निमल आणि श्री. अरुण्ड निलम यांच्या मालकीकरिता समुक्त. प्लॉट क्र. ३, तळमजला, श्री. प्रमू दर्शन सीएसएसएल, लोहा रवम प्रोजेक्ट, सिंगारा, बदलापूर, तालुका अंधारा, जिल्हा ठाणे, मोरामागल क्षेत्र साधारण ५५० की. फूट + २५ की. फूट. मूल्या ५५० की. फूट सह ओला	१७.००	१.७०

सं.क्र	तपशील	राखीव किंमत	इतरांना नामाव
२.	सी. सुनिता निमल आणि श्री. अरुण्ड निलम यांच्या मालकीकरिता समुक्त. प्लॉट क्र. ३, तळमजला, श्री. प्रमू दर्शन सीएसएसएल, लोहा रवम प्रोजेक्ट, सिंगारा, बदलापूर, तालुका अंधारा, जिल्हा ठाणे, मोरामागल क्षेत्र साधारण ५५० की. फूट + २५ की. फूट. मूल्या ५५० की. फूट सह ओला	१७.००	१.७०

ईअर राखीव किंमतीच्या १०%

एबीएआरसी करिता कडवांकरांची
कडवांकरांची

एबीएआरसीला सात बो जा
इअर भरणा

संभाष्य बोलीदारांसाठी मिल्कटनेचे निरीक्षण
इअरसह बोलीसाठी अनिलदार्ज अँड सादर
कडवांची अंतिम तारीख आणि वेळ
ई-लिलावाची तारीख आणि वेळ
बोली वाढविण्याचे रकम

२३ एप्रिल, २०१८ रोजीसह रु. ११,३१,४६१/- (रुपये एकलखा लाख वतीस हजार
आणि एकासह पास) सह एकलख तारामात दलनायेजांच्या दाने पुरिल याच आणि
इतर रकम

सात नाने

खर्चात रु. ७५५०००००२५८६१ एचडीएफसी बँक, आयएफएससी कोड :
HDFC0000542 रोखे एबीएआरसी-एएसटी००१ ट्रस्ट च्या नावे
१ डिसेंबर, २०२१ रोजी सह, ११ ते दु. २ दरम्यान
१३ डिसेंबर, २०२१ रोजी साध, ५.०० पूर्वी
१४ डिसेंबर, २०२१ रोजी सह, ११.०० वा.
रु. १०,०००/- किंवा पडत

विक्रीच्या अटी आणि शर्ती (संक्षिप्त)

१. वरील सह ताराममा वतीस मूल रकम राखीव किम्याच्या खाली विकती जाणार नाही आणि विक्री एबीएआरसी च्या निष्पत्तीच्या अंतिम
रहिलेली. यथापी प्राथमिक अधिकार्यांना कोणतेही कारण न देता सह निविदा/बोली स्विकारणे किंवा नकारणे किंवा किंवा तदनुसार/उडे
दरकड्याच्या सर्वेक्षी करून घेतला.

२. ई-लिलावा हा अग्रगण्य, गुजरात येथे असलेल्या वेबपोर्टल <https://sarfaesi.auctiontigner.net/EPROC/> येथे एबीएआरसीचे
मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार मे. ई-प्रोब्यूअरनेट टेक्नासॉलजि लिमिटेड मार्फत करणेत येईल. ई-लिलाव बोली भरणे, घोषणा,
आनंदासह लिलाव किम्याच्या सर्वसाधारण/नियमावलीवर अटी आणि शर्ती मारणेत ई-लिलाव लिलावने दलनायेज वेबपोर्टल
<https://sarfaesi.auctiontigner.net/EPROC/> र अउपचार यथाकिंवा prakash@auctiontigner.net येथे Nishith.
kejrival@adityabirlacaptial.com कडे संपर्क करणे. संस्कृत तारामाती श्री. प्रकाश चौधरी फोन - ९३१४९६६४३, श्री. निशित
केजीवाल, प्राथमिक अधिकारी, +९१ ९८३३९८६४९११ त्यातून तपशिलावर अटी आणि शर्ती संभाष्य बोलीदारांवर बंधनकारक राहतील.

सही/-
प्राथमिक अधिकारी

दिनांक : १०.११.२०२१
ठिकाण : मुंबई

(आदित्य बिरला एंआरसी लिमिटेड)
एबीएआरसी-एएसटी-००१-ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून लिखा समुक्त कार्यरत



आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन - एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४१

नों. कार्यालय : कायालय क्र. १०११, दि०ईएल, जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-००, बांद्रा कुरता कॉम्प्लेक्स,
बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५९, दू. क्र. : ०२२-४३२५ ०१००

ईमेल : iitlprojects@iitlgroup.com, वेब : www.iitlprojects.com

३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही आणि अधिकृतता अलिप्त आणि एकत्रित

अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षाचे विवरण

(रु. लाखोंत)

अ. क्र.	तपशील	अलिप्त				एकत्रित			
		संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष
		३०.०९.२०२१ अलेखापरिष्कृत	३०.०९.२०२० अलेखापरिष्कृत	३०.०९.२०२१ अलेखापरिष्कृत	३१.०३.२०२१ लेखापरिष्कृत	३०.०९.२०२१ अलेखापरिष्कृत	३०.०९.२०२० अलेखापरिष्कृत	३०.०९.२०२१ अलेखापरिष्कृत	३१.०३.२०२१ लेखापरिष्कृत
१.	प्रवर्तनानुसृत एकूण उत्पन्न	०.०७	०.०१	०.०९	४३.९६	०.०७	०.०१	०.०९	४३.९६
२.	कालवापसीदारी निव्वळ नफा / (तोटा) (का आणि अपवादामुळे बाधित)	(२६७.४१)	(५५५.२२)	(५२८.३१)	(१,६७०.५८)	(२६७.५६)	(५५८.९०)	(५२८.४८)	(१,६७५.७२)
३.	कालवापसीदारी करपुर्वे निव्वळ नफा / (तोटा) (अपवादामुळे बाधित)	(२६७.४१)	(५५५.२२)	(५२८.३१)	(१,६७०.५८)	(२६७.५६)	(५५८.९०)	(५२८.४८)	(१,६७५.७२)
४.	कालवापसीदारी कोरसर निव्वळ नफा / (तोटा) (अपवादामुळे बाधित)	(२६७.४०)	(५५५.१८)	(५२८.३५)	(१,६७२.२९)	(२६७.५५)	(५५८.७७)	(५२८.५२)	(१,६७७.४३)
५.	कालवापसीदारी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कोरसर घटका)	(२६७.४२)	(५५५.०८)	(५२८.३२)	(१,६६२.३८)	(२६७.५७)	(५५९.७९)	(५२८.४८)	(१,६६७.५२)
६.	समभागा भांडवल	४९९.०९	४९९.०९	४९९.०९	४९९.०९	४९९.०९	४९९.०९	४९९.०९	४९९.०९
७.	लेखापरिष्कृत वाढवेंदुनसार	-	-	-	(६,८१७.४७)	-	-	-	(६,८१७.८३)
८.	प्रति सामाग्री (ईपीएस)* -मूलभूत आणि सीमितवृत्त (रु.) (दरवर्षी मूल्य : रु. १०/- प्रति सामाग्री)	(५.३६)	(१०.३२)	(१०.५९)	(३३.५१)	(५.३६)	(१०.३८)	(१०.५९)	(३३.६१)

२३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षा वित्तीय वर्षात सर्व कालवापसी करिता मूलभूत आणि सीमितवृत्त ईपीएस हा अवशिष्ट आहे.

टीपः

१. वारो माहिती मंडळी सेबी (लिस्टिंग ऑनगोइंग्स अँड ट्रस्ट डिस्क्लोचर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३९ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसाठी सादर केलेल्या ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उदाहरण आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.iitlprojects.com वर उपलब्ध आहे.

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी

सही / -

डॉ. बी. सामल

अध्यक्ष

सीआयएन : ००००७२५५

टिकटान : मुंबई

दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२१

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी

न्यायालयात

वाद क्र. ११४ सन २०१९

मधील

चेंबर समस्य क्र. ४४३ सन २०२०

श्रीम. वैजवंती वसंत पाटील आणि अन्य

... वादी

विवेचन

प्रतिपक्ष शास्त्रार्थ चालेल आणि अन्य

... प्रतिवादी

आणि

१. कमलेश केशरीनाथ चोगले

वय ५६ वर्ष, पेशा : व्यवसाय, भारतीय

रहिवासी, राहणार येथे बी-२०१३, भिकोवा

अपार्टमेंट, लेन क्र. २, बाभाई नांका, एलटी

रोड, बोरीवली (प.), मुंबई-४०००९२

२. प्रागती केशरीनाथ चोगले उर्फ प्रताप भुषण

देसाई

वय ५२ वर्ष, पेशा : डिझाईनर डिजाइन, भारतीय

रहिवासी, राहणार येथे ५/३६५, जूनी समपचवी

कालनी, गोराई रोड, बोरीवली (प.), मुंबई-

४०००९१.

३. परेश केशरीनाथ चोगले

वय ६३ वर्ष, पेशा : नोकरी, भारतीय रहिवासी,

राहणार येथे बी-२०१३, भिकोवा अपार्टमेंट,

लेन क्र. २, बाभाई नांका, एलटी रोड, बोरीव-

ली (प.), मुंबई-४०००९२ ...उत्तरवादी

सूचना घ्यावी की, उपरोक्त चेंबर समस्य उपरोक्त

वादामधील मयत मूळ प्रतिवादी क्र. २ च्या जागी

प्रतिवादी पक्षकार म्हणून उपरी नामित उत्तरवादी

क्र. १ ते ३ यांना कार्यवाहीत समाविष्ट

करण्यासाठी दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी दु.

२.४५ वा. किंवा तत्परच्या लवकरच न्या. कक्ष

क्र. ६२ मध्ये पीठासिन स.उ.न्या. श्री. प्रशांत

राजेंद्रबं धोत्र्यासमोर अंतिम सुनावणीकरीता

प्रवाचित होणार आहे. सदर उत्तरवादी सदर

तराखेस इच्छुक असल्यास सन्माननिय

न्यायालयासमक्ष हजर राहू शकतात.

टीकाण : मुंबई

तारीख : १०.११.२०२१

(शशिपाल शंकर)

वादीकरीती वकील

		त
१.	एकूण उत्पन्न	
२.	कालावधीसाठी करपूर्व निव्व	
३.	कालावधीसाठी करोत्तर निव्व	
४.	कालावधीसाठी एकूण सर्वसा	
	आणि इतर सर्वसमावेशक उ	
५.	समभाग भांडवल	
६.	प्रति भाग प्राप्ती (अनन्यसाधा	
	(प्रत्येकी रु. १०/- चे)	
	मुत्तभूत/सौम्यिकृत (रु.)	

टीपाः

१.	<table><tr><td>एकूण इक्विटी (करोत्तर) रु.</td></tr><tr><td>प्रति भाग एकूण इक्विटी (करोत्तर)</td></tr></table>	एकूण इक्विटी (करोत्तर) रु.	प्रति भाग एकूण इक्विटी (करोत्तर)
एकूण इक्विटी (करोत्तर) रु.			
प्रति भाग एकूण इक्विटी (करोत्तर)			
२.	विवर माहिती म्हणजे सेबी (लिस्टर) विवर स्टॉक एक्स्चेंज च्या वेब		

मुंबई, ९ नोव्हेंबर, २०२१


TATA
TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

एलफिन्स्टन बिल्डिंग, १० वीर नरिमान रोड, मुंबई-४०० ००९.

दूर.: ९१ २२ ६६६५ ८२८२, फॅक्स ९१ २२ ६६६५ ७९१७

सीआयएन: एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ ईमेल: ticl@tata.com वेबसाईट: www.tatainvestment.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. कोटीत)

	तपशील	अलिप्त						एकत्रित								
		संपलेली तिमाही			संपलेले सहा महिने			संपलेले वर्ष			संपलेले सहा महिने			संपलेले वर्ष		
		अलेखापरीक्षित						लेखापरीक्षित								
		३०-०९-२०२१	३०-०६-२०२१	३०-०९-२०२०	३०-०९-२०२१	३०-०९-२०२०	३१-०३-२०२१	३०-०९-२०२१	३०-०६-२०२१	३०-०९-२०२०	३०-०९-२०२१	३०-०९-२०२०	३१-०३-२०२१			
१.	एकूण उत्पन्न	८१.१९	७३.५०	७९.४७	१५४.६९	१०१.३२	१४०.१६	८९.०४	६१.९८	७४.९४	१५१.०२	१०५.९४	१६३.२७			
२.	कालावधीसाठी कएपूर्व निव्वळ नफा	७३.६६	६७.६४	७५.१४	१४१.३०	९०.७४	१२०.०१	१०९.२४	५७.१६	१०८.२७	१६६.४०	१२९.९०	१६७.४२			
३.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	६६.८५	६४.६६	७२.४४	१३१.५१	८४.८२	१०८.८३	१००.६१	५३.८९	१०५.६२	१५४.५०	१२४.०२	१५४.६३			
४.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर नफा आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२,३३६.१८	१,५८६.३८	१,३९२.८३	३,९२२.५६	२,६३४.०६	६,२२७.३२	२,३६९.०४	१,५७५.०९	१,४२५.७६	३,९४४.१३	२,६७२.५६	६,२७३.७३			
५.	समभाग भांडवल	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०			
६.	प्रति भाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी व नंतर) (प्रत्येकी रु. १०/- चे)															
	मुलभूत/सौम्यकृत (रु.)	१३.२१	१२.७८	१४.३२	२५.१९	१६.७६	२१.५१	१९.८६	१०.६४	२०.८७	३०.५०	२४.४७	३०.४४			

टीपा:

१.	रोजीस			
	३०-०९-२०२१	३०-०६-२०२१	३०-०९-२०२०	३१-०३-२०२१
एकूण इक्विटी (करोत्तर) (रु. कोटीत)	१७,९११.३४	१५,६९६.५९	१०,५१६.९५	१४,११०.२१
प्रति भाग एकूण इक्विटी (करोत्तर)	३,५४०.००	३,१०२.००	२,०९९.००	२,७६९.००

२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अँड डिस्कलोजर रिव्वायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही समामीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही समामीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com व त्याच प्रमाणे कंपनीची वेबसाईट www.tatainvestment.com वर उपलब्ध आहे.

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

(नोएल एन. टाटा)

अध्यक्ष

मुंबई, ९ नोव्हेंबर, २०२१

डीआयएन: ०००२४७१३


TATA
MENT CORPORATION LIMITED

बिल्डिंग, १० वीर नरिमन रोड, मुंबई-४०० ००१.
दददद ८२८२, फॅक्स ११ २२ दददद ७९१७
नी-०२६२२२ ईमेल: tcl@tata.com वेबसाईट: www.tatainvest

ment.com

कत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. कोटीत)

एकत्रित					
संपलेली तिमाही		संपलेले सहा महिने		संपलेले वर्ष	
अलेखापरीक्षित				लेखापरीक्षित	
०२१	३०-०६-२०२१	३०-०९-२०२१	३०-०९-२०२१	३०-०९-२०२०	३१-०३-२०२१
०४	६१.९८	७४.९४	१५१.०२	१०५.९४	१६३.२७
२४	५७.१६	१०८.२७	१६६.४०	१२९.९०	१६७.४२
६१	५३.८९	१०५.६२	१५४.५०	१२४.०२	१५४.६३
०४	१,५७५.०९	१,४२५.७६	३,९४४.१३	२,६७२.५६	६,२७२.७३
६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०
८६	१०.६४	२०.८७	३०.५०	२४.४७	३०.४४

य निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही समामीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

(नोएल एन. टाटा)

अध्यक्ष

डीआयएन: ०००२४७१३